



महाराष्ट्र शासन - कृषि विभाग

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प

३० ब, आर्केड, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई-४०० ००५

दूरध्वनी क्र. ०२२-२२१६३३५१/२

ई-मेल :-mahapocra@gmail.com

जा क्र. नादेकसंप्र- ०८१८ / प्र क्र १२६ / कृव्यवि / ३३८

दि. १८.०९.२०१८

प्रति,

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी,
(प्रकल्पातील सर्व जिल्हे)

विषय :- नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत पाणी साठवण संरचनांची निर्मिती घटकांतर्गत शेततळे मार्गदर्शक सूचना सन २०१८ - १९

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत पाणी साठवण संरचनांची निर्मिती अंतर्गत शेततळे या उपघटकांतर्गत लाभार्थीना द्यावयाच्या वैयक्तिक लाभाच्या इनलेट आउटलेटसह शेततळे (अ ३ (३) (iii)), इनलेट आउटलेट विरहित शेततळे (अ ३ (३) (iv)) व शेततळ्यास अस्तरीकरण (अ ३ (३) (v)) या मंजूर बाबी राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना सहपत्रित करण्यात येत आहेत.

सोबत :- वरीलप्रमाणे

प्रकल्प संचालक

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई

प्रत- माहितीस्तव सादर

१. सचिव, कृषि व पणन विभाग, मंत्रालय, मुंबई
माहिती व पुढील कार्यावाहीस्तव अग्रेषित
२. आयुक्त, कृषि, कृषि आयुक्तालय, पुणे
३. प्रकल्प संचालक, आत्मा (प्रकल्पांतर्गत सर्व)
४. उप विभागीय कृषि अधिकारी, (प्रकल्पांतर्गत सर्व)

शेततळे

(इनलेट आऊटलेटसह शेततळे, इनलेट आऊटलेट विरहित शेततळे व शेततळ्यास अस्तरीकरण)

अ ३ (३) (iii), अ ३ (३) (iv) व अ ३ (३) (v)

प्रस्तावना:

हवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर विपरीत परिणाम दिसून येत असून, भविष्यात देखील सदर परिणामांची व्याप्ती वाढणार असल्याचे राज्याच्या हवामान बदलाविषयक कृती आराखडयामध्ये नमूद केले आहे. मराठवाडा व विदर्भातील शेतक-यांना गेल्या काही वर्षांपासून मोठ्या दुष्काळास सामोरे जावे लागत असून भू-गर्भातील पाणीसाठयावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे. तसेच पूर्णा नदीच्या खो-यातील भू-भाग हा निसर्गतःच क्षारपड असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहेत. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अल्पभू-धारक शेतक-यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतक-यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे.

राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीची पाणलोट व जलसंधारणाच्या माध्यमातून उत्पादकता वाढविण्यासाठी विविध योजनामधून अनुदानावर शेततळे योजना राबविण्यात आलेली आहे व येत आहे. त्यामुळे शेतक-यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. सद्यस्थितीत राज्यातील टंचाईग्रस्त परिस्थिती पाहता व शेतक-यांकडे पिकास संरक्षित सिंचन देणेकरिता व्यवस्था निर्माण करण्यासाठी जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत जलसंवर्धनासाठी नवीन संरचनांचे बांधकाम या उपघटकांतर्गत वैयक्तिक शेततळे, सामुदायिक शेततळे, शेततळ्यांची साठवणूक क्षमता वाढविणे इ. सामुदायिक व वैयक्तिक लाभाचे घटक राबविणे प्रस्तावित आहे.

उद्दिष्टे:

१. प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गाव समुहामधील अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनविणे.
२. संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करणे.
३. दुबार पिकाखालील क्षेत्र वाढविणे व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.

लाभार्थी निवडीचे निकष :

१. प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषि संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना, अनु. जाती/ जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.
२. निवडलेल्या आकारमानाच्या शेततळ्यासाठी तांत्रिक निकषानुसार योग्य जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे.

३. शेततळ्याचे अस्तरीकरण या घटकासाठी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून अथवा शेतकऱ्याने विहित आकारमानानुसार स्वतः इनलेट आउटलेट विरहित शेततळे केले असल्यास अस्तरीकरण या घटकासाठी शेतकरी पात्र राहिल.

शेततळ्यांच्या जागा निवडीसाठी तांत्रिक निकष :-

शेततळ्यासाठी जागेच्या निवडीबाबत निकष खालीलप्रमाणे राहतील.

१. शेतक-यांकडे स्वतःच्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर क्षेत्र असावे.
२. ज्या जमिनीतून पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे अशी जमिन असलेल्या जागेची निवड करावी.
३. काळी जमिन ज्यात चिकण मातीचे प्रमाण जास्त आहे अशा जमिनी शेततळ्यास योग्य असल्याने अशा जमिनीची निवड करण्यात यावी.
४. मुरमाड व वालुकामय सच्छिद्र खडक असलेली जागा शेततळ्याकरिता निवडू नये.
५. क्षेत्र उपचाराची कामे झालेल्या पाणलोट क्षेत्रात शेततळी प्राधान्याने घेण्यात यावीत.
६. शेततळ्याच्या क्षमतेनुसार आवश्यक पाणलोट क्षेत्र असल्याची खात्री करावी.
७. नाल्याच्या/ओहोळाच्या प्रवाहात शेततळे घेण्यात येवू नये.
८. इनलेट/आऊटलेट सहित शेततळ्यासाठी पाणलोट क्षेत्रातून येणारे पाणी हे शेततळ्याच्या पाणीसाठा क्षमतेपेक्षा जास्त असणे बंधनकारक राहिल.
९. इनलेट/आऊटलेट विरहित शेततळ्यासाठी पाणी पुनर्भरणासाठी स्रोत असल्याची खात्री करण्यात यावी. या बाबी विचारात घेवून शेततळ्याचा प्रकार निवड करावा.
१०. लाभार्थी शेतकऱ्याची जमीन इनलेट आउटलेटसह शेततळ्याकरिता तांत्रिक दृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे, जेणेकरून पावसाचे वाहून जाणारे पाणी शेततळ्यामध्ये साठवणे अथवा पुनर्भरण करणे शक्य होईल.
११. इनलेट आऊटलेटसह शेततळे यासाठी लाभार्थी निवडतांना पाणलोट क्षेत्रातून वाहून येणारा अपधाव हा शेततळ्याच्या आकारमानापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे तसेच, पाणलोट क्षेत्रातून वाहून येणारा अपधाव हा नैसर्गिकरित्या शेततळ्यात येणे आवश्यक आहे, याची प्रथम खात्री करावी.

अर्थसहाय्य:

१. या घटकांतर्गत खालील पैकी एका आकारमानाचे शेततळे घेण्यास मुभा राहिल. शेततळ्याचे आकारमान हे त्यात होणारा पाणीसाठा व पाणलोट क्षेत्रातून उपलब्ध होणा-या अपधावेच्या पाणीसाठ्याच्या अनुषंगाने ठेवण्यात यावे. आकारमान निहाय शेततळ्याचे पृष्ठभागावरील क्षेत्रफळ (चौ.मी.) आणि अपेक्षित खोदकाम (घ.मी.) खालील प्रमाणे राहिल.

अ. इनलेट आऊटलेटसह शेततळे-

अ.क्र.	आकारमान (मीटरमध्ये)	पृष्ठभागावरील क्षेत्रफळ (चौ.मी.)	होणारे खोदकाम (घ.मी.)	अनुज्ञेय अनुदान (रु.)
१.	१५ x १५ x ३	२२५	४४१	२२११०
२.	२० x १५ x ३	३००	६२१	२९७०६
३.	२० x २० x ३	४००	८७६	४०४६७
४.	२५ x २० x ३	५००	११३१	५००००
५.	२५ x २५ x ३	६२५	१४६१	५००००
६.	३० x २५ x ३	७५०	१७९१	५००००
७.	३० x ३० x ३	९००	२१९६	५००००

ब. इनलेट आऊटलेट विरहित शेततळे-

अ.क्र.	आकारमान (मीटरमध्ये)	पृष्ठभागावरील क्षेत्रफळ (चौ.मी.)	होणारे खोदकाम (घ.मी.)	अनुज्ञेय अनुदान (रु.)
१.	२० x १५ x ३	३००	६२१	२६२०६
२.	२० x २० x ३	४००	८७६	३६९६७
३.	२५ x २० x ३	५००	११३१	४७७२८
४.	२५ x २५ x ३	६२५	१४६१	५००००
५.	३० x २५ x ३	७५०	१७९१	५००००
६.	३० x ३० x ३	९००	२१९६	५००००

संदर्भ: १) जा.क्र. मृदसं शेततळे/मासू/मृद-४/४१७/१६ दि. २२/०२/२०१६: "मागेल त्याला शेततळे" मार्गदर्शक सूचना -२०१६.

२) जा.क्र. कृआ-२०१६/विप्र/कोशेअ/मासू १६-१७/प्र.क्र.३४/१६९/२०१६ दि. ०९/०८/२०१६: कोरडवाहू शेती अभियान कार्यक्रम-मार्गदर्शक सूचना-२०१६-१७.

वरीलप्रमाणे विविध आकारमानाच्या शेततळ्यांपैकी कोणत्याही एका आकारमानाच्या शेततळ्याची मागणी करता येईल. यामध्ये जास्तीत जास्त ३० x ३० x ३ मीटर या आकारमानाचे व कमीत कमी इनलेट आऊटलेटसह प्रकारामध्ये किमान १५ x १५ x ३ मीटर या आकारमानाचे व इनलेट आऊटलेट विरहित प्रकारामध्ये किमान २० x १५ x ३ मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल.

काळ्या मातीमध्ये १:१.५ बाजू उतार ठेऊन विविध आकारमानाचे शेततळी खोदण्यासाठी निश्चित केलेले आर्थिक मापदंड व अनुज्ञेय अनुदानाचा तपशील खालीलप्रमाणे;

अक्र	आकारमान (मी)	खोदकामाचे प्रमाण (घ.मी.)	शेततळ्यासाठी येणारा खर्च (रु.)		अनुज्ञेय अनुदान (रु.)	
			इनलेट आऊटलेट विरहित शेततळे	इनलेट आऊटलेटसह शेततळे	इनलेट आऊटलेट विरहित शेततळे	इनलेट आऊटलेटसह शेततळे
१.	१५ x १५ x ३	३५१	-	१८३१२	-	१८३१२
२.	२० x १५ x ३	५०९	२१४८०	२४९८०	२१४८०	२४९८०
३.	२० x २० x ३	७४१	३१२७०	३४७७०	३१२७०	३४७७०
४.	२५ x २० x ३	९७४	४११०३	४४६०३	४११०३	४४६०३
५.	२५ x २५ x ३	१२८१	५४०५८	५७५५८	५००००	५००००
६.	३० x २५ x ३	१५८९	६७०५६	७०५५६	५००००	५००००
७.	३० x ३० x ३	१९७१	८३१७६	८६६७६	५००००	५००००

४. शेततळ्यासाठी वरील आकारमान दर्शविण्यात आले असले तरी शेततळ्याचे आकारमान, पृष्ठभागाचे क्षेत्रफळ व होणारे प्रत्यक्ष खोदकाम यानुसार अनुदान देय राहिल. लाभार्थ्याची मागणी व शेत परिस्थितीनुसार शेततळ्याची लांबी, रुंदी कमी जास्त करण्यास मुभा राहिल. उपरोक्त मंजूर आकारमानापेक्षा जास्त आकारमानाचे शेततळे घ्यावयाचे असल्यास मंजूर अनुदानापेक्षा जास्त लागणारा खर्च हा लाभार्थी शेतक-याने स्वतः करावयाचा आहे. तथापि देय अनुदानाची कमाल रक्कम रु.५०,०००/- इतकी राहिल. रु.५०,०००/-पेक्षा जास्त खर्च झाल्यास उर्वरित रक्कम संबंधित लाभार्थीने स्वः खर्चाने करणे अनिवार्य राहिल.

शेततळ्याचे अस्तरीकरण (इनलेट आऊटलेट विरहित शेततळ्यासाठी अस्तरीकरण)-

शेततळ्यातील पाणी जमिनीमध्ये मुरते व आवश्यक त्यावेळी संरक्षित सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही म्हणून निवडलेल्या गावात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत खोदलेल्या तसेच या पूर्वी इतर योजनेमधून खोदलेल्या इनलेट आऊटलेट विरहित शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी अनुदान देय राहिल. त्यानुषंगाने शेततळे अस्तरीकरणासाठी मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे देण्यात येत आहेत.

१. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांचे पत्र क्र. मराफऔवम/स. शेत/MNREGS अस्तरीकरण मा.सु./४३६०/११ अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार MNREGS व RKVY तसेच इतर योजनेंतर्गत खोदकाम करण्यात आलेल्या इनलेट आऊटलेट विरहित शेततळ्यांच्या प्लास्टिक फिल्म अस्तरीकरणासाठीच्या एकूण अनुज्ञेय खर्चाच्या ५०% प्रमाणे अनुदान अनुज्ञेय करण्यात आले आहे.
२. सन २०१४-१५ साठी सामुहिक शेततळे या घटकाबाबतच्या निर्गमित केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार (दि. १६/१०/२०१४ पासून कार्यान्वित) शेततळे अस्तरीकरणासाठी प्लास्टिक शीट ५०० मायक्रॉन रु. ७७ प्रती चौरस मिटर व शीट बसविण्यासाठी रु. १८ प्रती चौरस मीटर याप्रमाणे निश्चित करण्यात आलेले दर या योजनेसाठी अनुज्ञेय राहतील.

३. शेततळे अस्तरीकरण घटकाखाली प्लास्टिक फिल्म अस्तरीकरणासाठी ५०% अर्थ सहाय्याकरिता विविध आकारमानानुसार अनुज्ञेय तपशिलाप्रमाणे शेततळे अस्तरीकरण या घटकासाठी शेततळ्याच्या प्रत्यक्ष (Actual) मोजमापानुसार लागणाऱ्या खर्चाच्या ५०% किंवा खालील प्रमाणे विविध आकारमानाच्या शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठी जास्तीत जास्त रु. ७५००० चे मर्यादेत (या पैकी जी रक्कम कमी असेल ती) अर्थसहाय्य देय राहिल.

शेततळ्याचे आकारमान	एकूण क्षेत्रफळ (घ.मी.)	अस्तरीकरणासाठी लागणारी फिल्म (चौ.मी.)	अस्तरीकरणासाठी येणारा खर्च			५०% प्रमाणे जास्तीत जास्त देय अनुदान रक्कम रु.
			फिल्मची किंमत (रु. ७७/- प्रती चौ. मी.)	अस्तरीकरण- साठी खर्च (रु. १८/- प्रती चौ.मी.)	एकूण रक्कम (रु. ९५/-प्रती चौ.मी.)	
१५x१५x३ मी.	४४१	५९५.२७	४५८३५.७९	१०७१४.८६	५६५५०.६५	२८२७५.३२
२०x१५x३ मी.	६२१	६६५.२२	५१२२१.९४	११९७३.९६	६३१९५.९०	३१५९७.९५
२०x२०x३ मी.	८७६	८६७.७५	६६८१६.७५	१५६१९.५०	८२४३६.२५	४१२१८.१३
२५x२०x३ मी.	११३१	१०४५.७	८०५१८.९०	१८८२२.६०	९९३४१.५०	४९६७०.७५
२५x२५x३ मी.	१४६१	१२३५.७८	९५१५५.०६	२२२४४.०४	११७३९९.१०	५८६९९.५५
३०x२५x३ मी.	१७९१	१४२५.८६	१०९७९१.२२	२५६६५.४८	१३५४५६.७०	६७७२८.३५
३०x३०x३ मी.	२१९६	१६४३.४४	१२६५४४.८८	२९५८१.९२	१५६१२६.८०	७८०६३.४०

४. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेततळे अस्तरीकरणासाठी प्लास्टिक शीट ५०० मायक्रॉन व शीट बसविण्यासाठी वेळोवेळी सुधारित होणारे दर प्रस्तुत बाबीसाठी लागू राहतील.
५. शेततळ्यामध्ये जंगली/मोकाट जनावरे जाऊन शेततळ्याचे व प्लास्टिकचे नुकसान होऊ नये यासाठी शेततळ्याभोवती शेतकऱ्याने स्वखर्चाने कुंपण करावे.
६. यापूर्वी इतर कोणत्याही योजनेतून याच शेततळ्यासाठी अस्तरीकरण या घटकाचा लाभ घेतलेला नसावा.
अस्तरीकरणासाठी वापरावयाच्या प्लास्टिक फिल्मचे तांत्रिक निकष परिशिष्ट-१ मध्ये दिले आहेत.

अंमलबजावणीची कार्यपद्धती : अंमलबजावणीतील विविध स्तरावरील जबाबदाऱ्या लाभार्थी

१. इच्छुक शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या संकेत स्थळावर समूह सहाय्यकाच्या मदतीने नोंदणी करावी व ग्राम कृषी संजीवनी समिती (VCRMC) कडे विहित नमुन्यात (प्रपत्र-१) आवश्यक कागदपत्रासहित अर्ज सादर करावा.
२. पूर्वसंमती पत्रासोबत दिलेल्या आराखड्याप्रमाणे (Design) व तांत्रिक निकषाप्रमाणे साहित्य वापरून प्रकल्प पूर्ण करणे बंधनकारक राहिल.
३. लाभार्थ्याने स्वतः/ मजुराद्वारे/ अन्य पर्यायी साधनांच्या (जेसीबी, पोकलेन सारखे मशिनस) सहाय्याने शेततळे पूर्ण करावयाचे आहे. याकरीता आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून

घेण्याची जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची राहिल. तसेच कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम (अग्रीम) मिळणार नाही.

४. शेततळ्याच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाहाच्या भागामध्ये स्थानिक प्रजातीच्या वनस्पतीची लागवड करावी आणि शेततळ्याची निगा, दुरुस्ती व गाळ काढणे इ. ची जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची राहिल.
५. निवडलेल्या लाभार्थ्यांनी त्यांच्या पसंतीनुसार सेवा पुरवठादार निवडून शेततळ्याचे काम स्वतः करून घेण्याची मुभा राहणार आहे. परंतु याबाबीची उभारणी मार्गदर्शक सूचनेतील तांत्रिक निकष, आराखडे व दर्जाप्रमाणे करणे बंधनकारक असणार आहे.
६. पावसाळ्यामध्ये शेततळ्यात गाळ वाहून येणार नाही अथवा साचणार नाही यासाठी व्यवस्था लाभार्थ्यांने स्वतः करावी. उदा. प्रवाहाच्या दोन्ही बाजूने तुराटया/पराटयाचे आवरण करून संरक्षण देणे, इनलेट आऊटलेट जवळ ३ ते ४ फांदेरी बांध घालणे.
७. सर्व लाभार्थ्यांनी शेततळे उभारणीच्या निकषाबाबत कृषि सहाय्यक/कृषि पर्यवेक्षक यांचेकडून मार्गदर्शन/ सूचना घेऊन सादर काम करावयाचे आहे.
८. खोदकाम करतांना दिलेल्या सूचनेप्रमाणे खोदकाम करणे, खोदकाम करताना योग्य तो बाजू उतार राखणे, खोदकामातून निघालेल्या मातीचा आखून दिलेल्या ठिकाणी आवश्यकतेनुसार बर्म सोडून अथवा बर्म न सोडता भराव करणे, भरावाला योग्य तो बाजू उतार, पाया रुंदी, माथा रुंदी ठेवण्यात यावी.
९. शेततळ्याचे खोदकाम पूर्ण झालेनंतर व अस्तरीकरणासह असल्यास अस्तरीकरण पूर्ण झालेनंतर शेतकऱ्यांने संबंधित कृषि सहाय्यक/समूह यांना कळविणे.
१०. कृषि पर्यवेक्षकामार्फत नियोजित प्रकल्प क्षेत्राची पाहणी करून शिफारस केल्यानंतर प्रत्यक्ष काम पूर्ण करावे व देय अनुदान मिळणेसाठी मागणीपत्र (प्रपत्र-४ अ व ब) संबंधित कृषि सहाय्यका मार्फत उपविभागीय कृषि अधिकारी यांच्या नावे सादर करावे. सोबत सेवा पुरवठादाराकडील बिलाच्या छायांकीत प्रती शेतकऱ्यांने स्वतःची स्वाक्षरी करून साक्षांकीत करून सादर कराव्यात.

ग्राम कृषी संजीवनी समिती (VCRMC)

१. गाव समूहातील इच्छुक शेतकऱ्यांचे घटकांतर्गत बाबीचा लाभ घेण्यासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घ्यावेत.
२. प्राप्त सर्व अर्ज व सादर केलेली कागदपत्रे कृषि सहाय्यक यांचे मदतीने छाननी करून अर्जाची अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना, अनु. जाती/ जमाती, महिला शेतकरी, दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करावी.
३. इच्छुक लाभार्थ्यांचे प्राप्त अर्जांच्या पात्र/अपात्र ते बाबत निर्णय घेऊन अपात्र अर्जदारांना अपात्रतेबाबत कारणासह अवगत करावे.
४. अंमलबजावणी करण्यात आलेल्या घटकांतर्गत बाबींचे सामाजिक लेखापरीक्षण करावे.

समूह सहाय्यक

१. इच्छुक लाभार्थी शेतक-यांना नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या संकेत स्थळावर नोंदणी व अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन व मदत करावी.
२. शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी व शेतकऱ्यांने सादर केलेली कागदपत्रे कृषि सहाय्यक यांचे मदतीने छानणी करुन अर्जाची अत्यल्प व अल्प भूधारक अशी प्रवर्गनिहाय अनु.जाती / अनु. जमाती / दिव्यांग / महिला शेतकरी / इतर सर्वसाधारण शेतकरी या प्राधान्यक्रमाने वर्गवारी करावी.
३. उपविभागीय कृषि अधिकारी यांचेकडून प्राप्त पूर्वसंमती पत्रांच्या नोंदी ठेवणे. शेतकऱ्यांस योजनेच्या अटी व शर्ती तसेच शेततळ्याबाबतचे आराखडे व तांत्रिक निकष समजावून सांगावे.
४. या योजनेअंतर्गत एका लाभार्थ्यास शेततळे या घटकाअंतर्गत पूर्वी लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रासाठी या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच इतर योजनेतून शासकीय अनुदान घेतले असल्याचे/नसल्याचे लाभार्थीने हमीपत्राद्वारे प्रमाणित केल्यानंतर संबंधित कृषि सहाय्यकांनी त्याची खात्री करुन ही बाब प्रकल्प मंजूरीसाठी सादर करताना उपविभागीय कृषि अधिकारी यांना अवगत करावी.
५. खोदकामासाठी आगाऊ रक्कम मिळणार नाही याची जाणीव लाभार्थीस करुन देणेत यावी.
६. शेततळ्याचे भौगोलिक स्थानांकन (Geo tagging) करण्यास कृषि सहाय्यक यांना मदत करावी. लाभार्थी व तपासणी अधिकारी यांचे समवेत कामापूर्वी व काम पूर्ण झालेनंतर शेततळ्याचे नैऋत्य कोपरा स्थळाचे अक्षांश/ रेखांश सह फोटो काढावेत. सदरचे फोटो प्रकल्पाच्या संगणक प्रणालीवर अपलोड करावेत. (स्थळ पाहणी व मोका तपासणीच्या वेळेस)

कृषि सहाय्यक

१. कागदपत्रांची छानणी करताना शेतकऱ्यांचे विहित नमुन्यातील अर्ज, ज्या ठिकाणी घटकाची अंमलबजावणी करावयाची आहे तो शेतकऱ्यांच्या मालकी हक्काचा ७/१२ उतारा, ८-अ यापूर्वी इतर योजनेतून लाभ घेतलेला आहे काय, प्राधिकृत अधिकाऱ्याचे संवर्ग प्रमाणपत्र (अ. जाती व अ. जमाती शेतकऱ्यांसाठी) आहे काय, इत्यादी व इतर सर्व अनुषंगीक बाबींची पडताळणी करावी.
२. पात्र अर्जाच्या नियोजित प्रकल्प स्थळाची तसेच ८-अ मध्ये नमूद सर्व गट/सर्वे नं. मध्ये पाहणी करुन शेततळे आहे/नाही याबाबत तपासणी करावी असल्यास त्याचे आकारमान व शासकीय योजनेतून लाभ घेतला आहे काय याबाबतचा तपशील नमूद करावा. प्रस्तावित प्रकल्प स्थळ शेततळे उभारणीसाठी योग्य आहे किंवा नाही याबाबत कृषि पर्यवेक्षक यांना अवगत करणे.
३. पाणलोट क्षेत्र, पर्जन्यमान उपलब्ध अपधाव, जमिनीचा प्रकार इ. बाबी आणि संचालक, मृ.सं.व पा.क्षे.व्य. यांनी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना व प्रचलित मापदंड विचारात घेऊन अंदाजपत्रक तयार करणे.
४. लाभार्थी शेतकऱ्यांने शेततळ्याचे खोदकाम व अस्तरीकरणसह असल्यास अस्तरीकरण झाल्याचे कळविल्यानंतर शेततळ्याचे खोदकाम योग्य असल्याबाबत व उभारणी साहित्य मार्गदर्शक सूचनेत दिल्याप्रमाणे तांत्रिक दर्जाचे असल्याबाबत मोका तपासणी करावी व सर्व बाबींची मापन पुस्तीकेत नोंद घ्यावी. सोबत जोडलेल्या विहित प्रपत्रात (प्रपत्र-५ अ व ब) तपासणी

अहवाल तयार करावा. तपासणी अहवालावर लाभार्थीची स्वाक्षरी घ्यावी व त्याखाली लाभार्थीचे नाव नमूद करावे. तपासणी अहवालाची एक प्रत लाभार्थी शेतकऱ्यास द्यावी. हा तपासणी अहवाल व मापन पुस्तिका कृषि पर्यवेक्षकामार्फत उपविभागीय कृषि अधिकारी यांना सादर करावा.

५. अंमलबजावणी करण्यात आलेल्या घटकांतर्गत बाबींचे सामाजिक लेखापरीक्षण समूह सहाय्यक समवेत करावे.

कृषि पर्यवेक्षक

१. शेतकऱ्याची प्रस्तावित जागा निकषानुसार व तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याची खात्री करावी व सोबतच्या प्रपत्रामध्ये स्थळनिश्चिती दाखला द्यावा.
२. शेततळ्याच्या मंजूर आकारमानानुसार खोदकामासाठी प्रत्यक्ष स्थळावर आखणी करून देणे व मार्गदर्शन करणे.
३. शेततळे खोदाईनंतर निघणा-या मातीपासून शेततळ्याच्या भोवती भराव तयार करण्यासाठी साधारणतः तेवढ्याच आकाराची जागा व्यापली जाते, यासाठी स्वतःच्या मालकीचे क्षेत्र विचारात घेवून शेततळ्याचे आकारमान निश्चित करण्यात यावे.
४. एकूण लाभार्थ्यांपैकी २५ टक्के लाभार्थ्यांची तपासणी करून मापनपुस्तिकेत नोंदविलेली परिमाणे योग्य असलेबाबत प्रत्यक्षपणे खात्री करून प्रमाणित कराव्यात व सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात (प्रपत्र- ६ अ व ब) तपासणी अहवाल तयार करावा. अहवालामध्ये देय अनुदान रकमेबाबतची खात्री करावी. तपासणी अहवालावर लाभार्थीची स्वाक्षरी घ्यावी व त्याखाली लाभार्थीचे नाव नमूद करावे.

उपविभागीय कृषि अधिकारी

१. सर्व शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर कागदपत्रांची छानणी व स्थळ तपासणी अहवाल विचारात घेवून अर्जाच्या पात्र / अपात्रतेबाबत निर्णय घ्यावा व अपात्र असल्यास शेतकऱ्यास कारणासहित अवगत करावे.
२. अर्ज सादर केलेल्या पात्र शेतकऱ्यांस विहित नमुन्यात पूर्वसंमती द्यावी (प्रपत्र-३ अ व ब).
३. कृषि पर्यवेक्षक यांनी अंतिम केलेल्या स्थळनिश्चिती व त्यासाठी कृषि सहाय्यक यांनी तयार केलेले आराखडे/ अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता देणे.
४. लाभार्थी शेतकरी / कृषि सहाय्यक / समूह सहाय्यक यांनी अवगत केल्यानंतर कृषि सहाय्यक यांनी मापन पुस्तिकेत केलेल्या नोंदी व कृषि पर्यवेक्षक यांनी मापनपुस्तिकेतील प्रमाणित केलेल्या नोंदी यांचे आधारे अंतिम अहवाल तयार करावा. अंतिम तपासणी अहवाल व मापन पुस्तिकेसह सविस्तर अनुदान प्रस्ताव तयार करून अदायगीची कार्यवाही करावी.
५. शेतकऱ्यास पूर्वसंमती देतांना पूर्वसंमती पत्रासोबत शेततळ्याचा आराखडा (design), त्यासाठीच्या अनिवार्य साहित्याची यादी व साहित्याचे तांत्रिक निकष इ. लेखी स्वरूपात द्यावे.

६. अनुदान प्रस्ताव, प्रथम (मोका) व अंतिम तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रकल्पासाठीचे (कृषि पर्यवेक्षक) यांनी अनुदान प्रस्ताव तपासून सोबत जोडलेल्या प्रपत्रात (प्रपत्र-६ अ व ब) पडताळणी अहवाल तयार करावा.
७. मंजूर आकारमानापेक्षा शेतपरिस्थिती व भूस्तरानुसार खोदकामास मर्यादा आल्यास अशा प्रकरणी उपविभागीय कृषि अधिकारी यांनी स्वतः तपासणी करून कमी आकारमानाचे काम अंतिम करता येईल. तथापि झालेले काम हे इनलेट आऊटलेट सह शेततळ्यामध्ये किमान शेवटच्या आकारमानाच्या म्हणजे ४४९ घ.मी. इतक्या आकारमानाचे व इनलेट आऊटलेट विरहीत शेततळ्या मध्ये किमान ६२९ घ.मी. इतक्या आकारमानाचे खोदकाम असणे आवश्यक आहे व अशा प्रकारे झालेल्या खोदकामाच्या घनमीटरच्या प्रमाणात प्रोरेटा तत्वावर अनुदान देय राहिल.
८. शेततळे घटक अंमलबजावणीसाठी निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करून तांत्रिक निकष, काम पूर्ण करणे संबंधी आवश्यक माहिती व देय अनुदान याबाबत संपूर्ण माहिती द्यावी.
९. उपविभाग स्तरावर काम झालेल्या लाभार्थ्यांपैकी किमान ९०% तपासणी करावी व मापनपुस्तिकेतील नोंदी प्रमाणित करून विहित प्रपत्रात अहवाल सादर करावा.

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी:-

१. जिल्ह्यामध्ये उपविभाग स्तरावर लाभार्थी निवड व अनुदान अदायगी यासह सर्व कार्यवाही मार्गदर्शक सूचनेनुसार होत असलेबाबत वेळोवेळी पडताळणी करावी.
२. उपविभाग स्तरावर काम झालेल्या लाभार्थ्यांपैकी किमान २% तपासणी करावी व विहित प्रपत्रात अहवाल सादर करावा.
३. उपविभागीय कृषि अधिकारी यांना आवश्यकतेनुसार निधी वितरण व सनियंत्रण करावे.

सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना

१. मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्यानुसार शेततळ्याचा प्रकार, आकारमानानुसार व निश्चित केलेल्या तांत्रिक निकषांनुसार उभारणीचा खर्च अनुदानासाठी ग्राह्य धरण्यात येईल.
२. प्रकल्प स्थळी कायम स्वरूपी लोखंडी फलक लावून त्यावर “नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या अर्थसहाय्याने” असे नमूद करून शेतकऱ्याचे नाव, गाव, सर्वे नं., शेततळ्याचे आकारमान, योजना, वर्ष, एकुण खर्च रक्कम, अर्थसहाय्याची रक्कम इत्यादी तपशील नमूद करावा.
३. नैसर्गिक आपत्तीमुळे शेततळ्यास कोणत्याही प्रकारची हानी पोहोचल्यास नुकसान भरपाई अनुज्ञेय राहणार नाही.

त्रयस्थ संस्थेमार्फत कामांची भौतिक तपासणी व मुल्यमापन:-

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत तपासणी व मुल्यमापनासाठी निवड झालेल्या त्रयस्थ संस्थेमार्फत कामांची भौतिक तपासणी व मुल्यमापन करण्यात येईल. सदर कामासाठी आवश्यक माहिती उपविभागीय कृषि अधिकारी यांनी नियुक्त केलेल्या संस्थेस पुरवठा करणे बंधनकारक आहे.

प्रपत्र-१

प्रकल्पांतर्गत लाभासाठी निवड होणेकरिता अर्ज व हमीपत्र

जागतिक बँक अर्थसहाय्यित

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प

(प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र अर्ज करावा)

प्रति,

मा. अध्यक्ष, ग्राम कृषि संजीवनी समिती (अर्जदाराचे गाव)

गावसमूह क्रमांक तालुका जिल्हा

महोदय,

जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत मी, माझ्या मालकीहक्काचे शेत जमिनीमध्ये हवामान बदलास पुरक पध्दतीने शेती करण्यासाठी गुंतवणूक करणेस तयार आहे, त्याकरिता या प्रकल्पांतर्गत खालील घटकाचा लाभ मिळावा, ही विनंती.

मागणी केलेल्या घटकाचे नाव-.....

घटकाचा तपशील^१-.....

अ.क्र.	बाब	तपशील
१.	अर्जदार शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव	(आडनाव) (प्रथम नाव) (वडीलाचे नाव)
२.	पूर्ण पत्ता	घर क्र. गल्ली क्र./भागाचे नाव गाव..... पोस्ट..... तालुका..... जिल्हा..... पिन क्र.- <input type="text"/> <input type="text"/> <input type="text"/> <input type="text"/> <input type="text"/> <input type="text"/>
३.	भ्रमणध्वनी क्रमांक- ^२	<input type="text"/> <input type="text"/> <input type="text"/> <input type="text"/> <input type="text"/> <input type="text"/> <input type="text"/> <input type="text"/> <input type="text"/> <input type="text"/>
४.	स्त्री/पुरुष(लागू असेल तेथे √ अशी खूण करावी)	स्त्री <input type="checkbox"/> पुरुष <input type="checkbox"/>
५.	जात प्रवर्ग (लागू असेल तेथे √ अशी खूण करावी)	अ.जा. <input type="checkbox"/> अ.ज. <input type="checkbox"/> इतर <input type="checkbox"/>
६.	अर्जदार दिव्यांग आहे काय? (लागू तेथे √ खूण करावी)	होय <input type="checkbox"/> नाही <input type="checkbox"/>
७.	दारिद्र्य रेषेखालील असल्यास - यादीतील अ.क्र. ^३ .	<input type="checkbox"/> <input type="checkbox"/> <input type="checkbox"/> <input type="checkbox"/> <input type="checkbox"/> <input type="checkbox"/> <input type="checkbox"/> <input type="checkbox"/>

^१ या मध्ये अनुदान मागणी केलेल्या घटकाचा तपशील उदा. शेततळ्याचा आकार, हरितगृहाचा/शेडनेटचा आकार, फळबाग लागवड असल्यास फळपिक नाव, क्षेत्र इ. तसेच ठिबक, तुषार असल्यास- पिकाचे नाव-क्षेत्र इ. तपशील नमूद करावा.

^२ प्रकल्पाच्या विविध घटकातील माहितीची देवाण-घेवाणीसाठी भ्रमणध्वनी क्रमांकाचा प्रकल्पाच्या कामकाजासाठी वापर करण्यास माझी सहमती आहे.

^३ दारिद्र्य रेषेखालील दाखला सोबत जोडण्याची आवश्यकता नाही. तथापि ग्राम कृषि संजीवनी समिती लाभार्थी निवड करतवेळी अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असल्याबाबत खात्री करून अर्जाबाबत उचित निर्णय घेऊ शकेल.

८.	आधारकार्ड क्र.४	<input type="text"/>		
९.	स्वतःच्या नावावरील एकूण क्षेत्र (८-अ प्रमाणे)	खाते क्र..... एकूण जमिनधारणा <input type="text"/> (हेक्टर) <input type="text"/> (आर)		
१०.	आरटीजीएस सुविधा असणाऱ्या बँकेचे नाव			
	खाते क्रमांक-	<input type="text"/>		
	बँकेची शाखा-			
	आयएफएससी कोड-	<input type="text"/>		
११.	घेत असलेली पिके-			
१२.	ज्या क्षेत्रावर घटक राबविणार आहे त्या क्षेत्राचा सर्व्हे/गट क्रमांक-	क्षेत्र	गाव	तालुका
१३.	मागणी केलेल्या शेततळ्याचे आकारमान (मीटर)	लांबीXरुंदी.....Xखोली.....		
१४.	शेततळ्याचा प्रकार	इनलेट आऊटलेटसह <input type="text"/>	इनलेट आऊटलेट विरहीत <input type="text"/>	
१५.	यापूर्वी याच घटकाचा लाभ आपण अथवा आपल्या कुटुंबातील ^४ अन्य सदस्यांनी या किंवा इतर योजनेतून घेतला आहे काय? असल्यास लाभ घेतलेली योजना, अनुदान रक्कम व लाभ घेतलेचे वर्षे इ.तपशील .			
१६.	मागणी केलेल्या घटकाचा एकूण अंदाजित खर्च.	रक्कम रुपये.....		
१७.	निकषानुसार अपेक्षित अनुदान	रक्कम रुपये.....		
१८.	अनुदान वजा जाता उर्वरित रक्कम कशा प्रकारे उभारणी करणार ? (लागू असेल तेथे ✓अशी खूण करावी)	स्वतः <input type="text"/>	बँक कर्जाद्वारे <input type="text"/>	

सदर घटकासाठी माझी निवड झाल्यास आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विहित मुदतीत प्रकल्पाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच प्रकल्प आधिकाऱ्यांच्या तांत्रिक देखरेखीखाली काम पूर्ण करीन व त्यानंतरच मला अनुदान देय राहिल तसेच .सदरचे काम मी विहित मुदतीत व मार्गदर्शक सुचनेप्रमाणे पूर्ण न केलेस अनुदान मिळणार नाही, याची मला जाणीव आहे.

सदर बाबीचा लाभ घेत असताना वा त्यानंतर माझेकडून गैरव्यवहार झाल्याचे आढळून आल्यास अथवा लाभांकित बाबीचा माझ्याकडून गैरवापर झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित घटकासाठी मिळालेले अनुदान माझ्याकडून सव्याज वसूल केले जाईल याची मला स्पष्ट जाणीव आहे.

प्रकल्पाचे अधिकारी आणि इतर प्राधिकृत व्यक्तींना घटक तपासणीसाठी माझी संमती आहे तसेच, त्यांना या तपासणी कामासाठी सहकार्य करेन.

वरील सर्व माहिती माझ्या समजुतीप्रमाणे बरोबर व खरी आहे.

स्थळ:- (गावाचे नाव).....

दिनांक- / / २०--

अर्जदार शेतक-याची सही/अंगठा

कोटेही जतन अथवा सामाईकीकरण (share) केली जाणार नसून ती फक्त सी आय डी आर (Central Identities Data Repository) कडे पडताळणी करता सादर केली जाईल.

कुटुंब या व्याख्येत पती, पत्नी व १८ वर्षाखालील मुलांचा समावेश राहिल.

प्रपत्र - २

(प्रकल्प स्थळ पाहणी व पात्रतेबाबत अभिप्राय-कृषि पर्यवेक्षक)

श्री/ श्रीमती-----मु. पो.-----
ता.----- जि.----- यांनी त्यांचे मालकीचे स.नं./गट नं. -----मधील एकूण क्षेत्र -----(हे. आर.) पैकी -----(हे. आर.) क्षेत्रावर नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत शेततळे (इनलेट आऊटलेटसह / इनलेट आऊटलेट विरहीत /अस्तरीकरण) या घटकासाठी अर्ज केलेला आहे. यापूर्वी शेततळे या घटकाचा इतर शासकीय योजनेतून लाभ घेतलेला आहे/नाही. सदर अर्ज ग्राम कृषि संजीवनी समितीने (VGRMC) दिनांक -----रोजीच्या बैठकीमध्ये मंजूर केलेला आहे. सदर लाभार्थी योजनेच्या निकषाप्रमाणे पात्र आहे. दिनांक ----- रोजी भेट देऊन प्रस्तावित प्रकल्प स्थळाची लाभार्थी समक्ष पाहणी केली असता घटकासाठी आवश्यक व तांत्रिक निकषानुसार योग्य व आवश्यक क्षेत्र लाभार्थ्याकडे उपलब्ध असून प्रकल्प राबविण्यासाठी लाभार्थी सक्षम व पात्र आहे.

अ क्र.	बाब	तपशील
१.	शेततळ्यासाठी प्रस्तावित स्थळाचा सर्वे नं./गट नं.	
२.	लाभार्थीने मागणी केलेल्या शेततळ्याचा प्रकार	१. इनलेट आउटलेट सह २. इनलेट आउटलेट विरहीत ३. अस्तरीकरण
३.	लाभार्थीने मागणी केलेल्या शेततळ्याचे आकारमान (मी.)	लांबीX रुंदीX खोली
४.	प्लास्टिक अस्तरीकरणाचे एकूण क्षेत्रफळ (इनलेट आउटलेट विरहीत शेततळ्यास लागू)चौ.मी.
५.	शेतामध्ये विहीर/बोअरवेल/इतर सिंचन सुविधा खाजगी रित्या उपलब्ध आहे काय?	होय /नाही
६.	लाभार्थीने दाखविलेली जागा तांत्रिक दृष्ट्या योग्य आहे काय? (पाणलोट क्षेत्रातून वाहून येणारा अपधाव हा प्रस्तावित शेततळ्याच्या आकारमानापेक्षा जास्त असावा.)	होय /नाही
७.	मागणी केलेल्या आकारमानाचे शेततळे घेण्यास पुरेशी जागा आहे काय?	होय /नाही
८.	तांत्रिक दृष्ट्या पुढीलप्रमाणे आकारमानाचे शेततळे शिफारस करण्यात येत आहे.	लांबीX रुंदीX खोली

उपरोक्त लाभार्थ्याने अर्जासोबत सादर केलेल्या ८-अ मध्ये नमूद इतर गट नं./सर्वे नं. मध्ये पाहणी केलेली असून सदर गट नं./सर्वे नं. मध्ये यापूर्वी याच घटकाचा लाभ इतर शासकीय योजनेतून घेतलेला आहे/नाही.

असल्यास, घटकांतर्गत क्षेत्र गट नं./सर्वे नं.-----असून त्याचे क्षेत्रफळ ----- चौ.मी. आहे. सदर शेततळ्यासाठी -----योजनेतून अर्थसहाय्य देण्यात आलेले आहे/नाही. वरील सर्व बाबी विचारात घेऊन सदर लाभार्थ्यास पूर्वसंमती देणेस शिफारस करणेत येत आहे.

ठिकाण -
दिनांक -

(स्वाक्षरी)
कृषि पर्यवेक्षक
नाव.....
सजा
ता.
जि.

(टीप-कृषी पर्यवेक्षक यांनी मार्गदर्शक सूचनेतील जागा निवड या बाबतच्या सूचनांचा अवलंब करून उपरोक्त स्थळ तपासणी अहवाल भौगोलिक चिन्हांकनासह (Geo-tagging) द्यावा.)

प्रपत्र -३ (अ)
पूर्वसंमती पत्र
(पुर्वसंमती पत्राचा नमूना-शेततळ्यासाठी)

जा.क्र. -----
कार्यालय- उपविभागीय कृषि अधिकारी, -----
उपविभाग -----, जिल्हा -----
दिनांक - / /२०-----

प्रति,
श्री/श्रीमती-----मु.पो.-----तालूका -----
----- जिल्हा -----

विषय:- शेततळे पूर्वसंमती /कार्यारंभ आदेशाबाबत.....

उपरोक्त विषयावरील आपल्या दिनांकच्या मागणीपत्रास अनुसरून आपणास कळविण्यात येते की, दिनांकरोजी झालेल्या ग्राम कृषी संजीवनी समितीच्या बैठकीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेततळे घटकासाठी आपली लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली आहे. पुढील अटी व शर्तीची पूर्तता करण्याच्या अधीन राहून आपणासX.....X..... आकारमानाचे शेततळे कार्यारंभ करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

सदर आदेश मिळाल्यापासून ४५ दिवसांच्या आत आपण शेततळ्याचे काम पूर्ण करावे.

१.	निवडलेला व मंजूर शेततळ्याचा प्रकार- इनलेट आउटलेट सह / इनलेट आउटलेट विरहीत
२.	निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे घेणे बंधनकारक राहिल.
३.	निश्चित केलेल्या आकारमानाचेच शेततळे घेणे बंधनकारक राहिल.
४.	काम ४५ दिवसात पूर्ण करणे बंधनकारक राहिल.
५.	काम पूर्ण झाल्यावरच अनुदानाची मागणी करता येईल.
६.	कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम मिळणार नाही.
७.	मजूर/मशिनच्या मालकास शासनाकडून परस्पर पेमेंट केले जाणार नाही.
८.	इनलेट आउटलेट सह असलेल्या शेततळ्याच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाहाच्या भागामध्ये स्थानिक प्रजातीच्या वनस्पतींची लागवड करणे बंधनकारक राहिल.
९.	शेततळ्याची निगा/दुरुस्तीची जबाबदारी शेतकऱ्यावर राहिल.
१०.	पावसाळ्यामध्ये शेततळ्यात गाळ वाहून येणार नाही अथवा साठणार नाही याची व्यवस्था करावी लागेल.
११.	शेततळ्यातून पिकांना पाणी देण्याची व्यवस्था शेतकऱ्यास स्वखर्चाने करावी लागेल.
१२.	कृषी पर्यवेक्षक यांनी प्रस्तावित जागेवर आखणी करून दिल्यावर व मंजूर अंदाजपत्रकानुसार काम करावे. आपले मर्जीने काम केल्यास शेततळ्याचे अनुदान देण्याची जबाबदारी घेण्यात येणार नाही.
१३.	३० दिवसात काम सुरु न झाल्यास हे आदेश आपोआप रद्द ठरतील.
१४.	मंजूर अंदाजपत्रकानुसार व तांत्रिकदृष्ट्या योग्य काम झालेनंतर रक्कम रु.अनुदान देय आहे.

उपविभागीय कृषि अधिकारी,
उपविभाग -----
जिल्हा: -----

प्रत,
माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित,
१) जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी-----
२) अध्यक्ष, ग्राम कृषी संजीवनी समिती-----

प्रपत्र -३ (ब)
पूर्वसंमती पत्र

(पुर्वसंमती पत्राचा नमूना-अस्तरीकरणसाठी)

जा.क्र. -----

कार्यालय- उपविभागीय कृषि अधिकारी, _____

उपविभाग _____, जिल्हा _____

दिनांक - / /२०----

प्रति,

श्री/श्रीमती-----मु.पो.-----तालूका -----
----- जिल्हा -----

विषय:- शेततळे अस्तरीकरण पूर्वसंमती /कार्यारंभ आदेशाबाबत.....

उपरोक्त विषयावरील आपल्या दिनांकच्या मागणीपत्रास अनुसरून आपणास कळविण्यात येते की, दिनांकरोजी झालेल्या ग्राम कृषी संजीवनी समितीच्या बैठकीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत इनलेट आउटलेट विरहित शेततळे अस्तरीकरण घटकासाठी आपली लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली आहे. पुढील अटी व शर्तीची पूर्तता करण्याच्या अधीन राहून आपणासX.....X..... इतक्या आकारमानाचे शेततळ्यासाठीचौ.मी. अस्तरीकरणास कार्यारंभ करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

सदर आदेश मिळाल्यापासून ४५ दिवसांच्या आत आपण अस्तरीकरणाचे काम पूर्ण करावे.

१.	शेततळे अस्तरीकरणासाठी BIS Standard मधील ५०० मायक्रॉन रीइनफोर्सड एचडीपीई जिओ मेंबरेन फिल्म IS 15351:2015 Type II या दर्जाची प्लास्टिक फिल्म वापरणे बंधनकारक आहे.
२.	अस्तरीकरणासाठी उपलब्ध प्लास्टिक फिल्म IS 15351:2015 Type II उत्पादकाची निवड करण्याची आपणास मुभा आहे. अनुदान पात्रतेसाठी वरील दर्जा असलेले प्लास्टिक फिल्म च्या खरेदीचे बिल व अस्तरीकरण बसविण्याचे बिल जीएसटीसह सादर करणे आवश्यक आहे.
३.	कृषी पर्यवेक्षक यांनी साईट सिलेक्शन आखणी करून दिल्यावरच व मंजूर अंदाजपत्रका सोबतच्या गट नं. मध्ये काम करावे. आपले मर्जीने कामे सुरु केल्यास शेततळ्याचे अनुदान काढण्याची जबाबदारी घेण्यात येणार नाही.
४.	३० दिवसात काम सुरु न झाल्यास हे आदेश रद्द ठरतील.
५.	शेततळ्याचे आकारमान विचारात घेता मंजूर मापदंडानुसारचौ.मी. प्लास्टिक आवश्यकतेनुसार प्लास्टिक फिल्म व ती बसविण्याचा खर्च विचारात घेता मंजूर मापदंडानुसार रु.....खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार रक्कम रु.....अनुदान देय असून सदर रक्कम अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या ५०% रक्कम अनुदान देय आहे.

उपविभागीय कृषि अधिकारी,

उपविभाग _____

जिल्हा: _____

प्रत ,

माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित ,

१) जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी-----

२) अध्यक्ष, ग्राम कृषी संजीवनी समिती-----

प्रपत्र -४ (अ)
(लाभार्थी अनुदान मागणी पत्र-शेततळे घटकासाठी)

प्रती,

उपविभागीय कृषि अधिकारी,

उपविभाग _____

जिल्हा: _____

विषय :- नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत देय अनुदान मिळणेबाबत.

मी श्री. / श्रीमती.....मु.पो.
ता..... जि..... आपणास मागणी करतो की, मला मिळालेल्या -----रोजीच्या पूर्व
संमतीनुसार नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत पाणी साठवण संरचनाची निर्मिती या
घटकांतर्गत इनलेट आउटलेट सह/ इनलेट आउटलेट विरहित या प्रकारच्या मंजूर.....X
X..... आकारमानाच्या शेततळ्यानुसार मीX X..... आकाराचे शेततळ्याचे खोदकाम
मंजूर आराखड्यानुसार पूर्ण केले आहे. सदर घटकाचे काम पूर्ण झाल्याचे संबधित कृषी सहाय्यक यांना
दि.....रोजी अवगत केले आहे. तरी मला नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत
शेततळे घटकाच्या आर्थिक निकषानुसार देय अनुदान मिळावे. ही विनंती

दिनांक :

लाभार्थीची स्वाक्षरी/अंगठा

(नाव व पत्यासह)

प्रपत्र -४ (ब)
(लाभार्थी अनुदान मागणी पत्र-शेततळ्याचे अस्तरीकरण घटकासाठी)

प्रती,

उपविभागीय कृषि अधिकारी,

उपविभाग _____

जिल्हा: _____

विषय :- नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत देय अनुदान मिळणेबाबत.

मी श्री. / श्रीमती.....मु.पो.
ता..... जि..... आपणास मागणी करतो की, मला मिळालेल्या -----रोजीच्या पूर्व
संमतीनुसार नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत पाणी साठवण संरचनाची निर्मिती या
घटकांतर्गत.....चौ.मी. क्षेत्रफळाच्या शेततळ्याचे अस्तरीकरण मंजूर आराखड्यानुसार व
तांत्रिक निकषानुसार पूर्ण केले आहे. अस्तरीकरणासाठीउत्पादकाची प्लास्टिक
फिल्म वापरली असूनया पुरवठादाराने काम पूर्ण केलेले आहे. सदर
घटकाचे काम पूर्ण झाल्याचे संबंधित कृषी सहाय्यक यांना दि.....रोजी अवगत केले आहे. तरी
मला नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत शेततळे घटकाच्या आर्थिक निकषानुसार देय अनुदान
मिळावे. ही विनंती

दिनांक :

लाभार्थीची स्वाक्षरी/अंगठा

(नाव व पत्यासह)

प्रपत्र -५ (अ)
मोका तपासणी अहवाल-शेततळे साठी
(कृषि सहाय्यक यांनी करणे)

अ.क्र.	बाब	तपशील
१.	लाभार्थ्याचे नाव	
२.	गावाचे नाव	
३.	तालुका	
४.	जिल्हा	
५.	तपासणी दिनांक	
६.	बाब	शेततळे (इनलेट आऊटलेटसह / इनलेट आऊटलेट विरहीत)
७.	पूर्वसंमती क्र.व दिनांक	
८.	कामाचा कालावधी	
९.	शेततळे मंजूर असलेल्या शेताचा सर्व्हे नंबर/गट क्र. _____	क्षेत्र -----हे. -----आर
१०.	शेततळे घेतलेल्या शेताचा सर्व्हे नंबर/गट क्र. _____	क्षेत्र -----हे. -----आर
११.	मंजूर शेततळ्याचे आकारमान (मी.)	लांबी.....Xरुंदी.....Xखोली..... घनफळ (घ.मी.)-
१२.	शेततळ्याचे प्रत्यक्ष आकारमान (मी.)	लांबी.....Xरुंदी.....Xखोली..... घनफळ (घ.मी.)-
१३.	जमिनीचा प्रकार (हलकी/मध्यम/भारी/कातळ/पडीक)	
१४.	ओलिताचे इतर साधन (विहीर, लिफ्ट, कॅनॉल व नदी इ.)	
१५.	सविस्तर अंदाज पत्रकानुसार शेततळ्याच्या कामामध्ये उणीवा आढळल्यास त्याचा थोडक्यात तपशील-	
१६.	अनुदानाची गणना: (शेततळ्याचे आकारमान, दर, आकारमानानुसार अनुदान मर्यादा, देय अनुदान इत्यादी बाबी विचारात घेऊन देय अनुदानाची शिफारस करावी.) मंजूर आकारमानानुसार अनुदानाची रक्कम रु. ----- तपासणीनुसार शेततळ्यास देय होणारी रक्कम रु. -----	

शेततळे (इनलेट आऊटलेटसह / इनलेट आऊटलेट विरहीत) या घटकांतर्गत शेततळ्याचे खोदकाम मंजूर आराखडा व मार्गदर्शक सूचनेनुसार काम पूर्ण केले असलेने लाभार्थ्यास अनुदान अदा करण्यास शिफारस करण्यात येत आहे. सोबत मोजमाप पुस्तिकेची प्रत जोडली आहे.

समक्ष-

लाभार्थ्याचे नाव व स्वाक्षरी /अंगठा
(श्री. _____)

(टिप-सदर तपासणी अहवालाची एक प्रत लाभार्थ्यास द्यावी)

स्वाक्षरी कृषि सहाय्यक
दिनांकीत स्वाक्षरी

सोबत- मापनपुस्तिका

प्रपत्र -५ (ब)
मोका तपासणी अहवाल-शेततळे अस्तरीकरणसाठी
(कृषि सहाय्यक यांनी करणे)

अ.क्र.	बाब	तपशील
१.	लाभार्थ्याचे नाव	
२.	गावाचे नाव	
३.	तालुका	
४.	जिल्हा	
५.	तपासणी दिनांक	
६.	बाब	शेततळे अस्तरीकरण
७.	पूर्वसंमती क्र.व दिनांक	
८.	कामाचा कालावधी	
९.	BIS नोंदणीकृत प्लास्टिक फिल्म उत्पादकाचे नाव	
	सेवा पुरवठादाराचे नाव व पत्ता	
११.	शेततळे असलेल्या शेताचा सर्व्हे नंबर/गट क्र. _____	क्षेत्र -----हे. -----आर
१२.	शेततळ्याचे प्रत्यक्ष आकारमान (मी.)	लांबी.....Xरूंदी.....Xखोली..... घनफळ (घ.मी.)-
१३.	शेततळे प्लास्टिक अस्तरीकरणाचे एकूण क्षेत्रफळ (चौ.मी.)	
१४.	शेततळे अस्तरीकरणासाठी वापरलेली BIS Standards ५०० मायक्रॉन रीझनफोर्सड एचडीपीई जिओ मॅंबरेन फिल्म IS 15351:2015 Type II या दर्जाची आहे किंवा नाही?	होय/नाही
१५.	फिल्म शेततळ्याच्या काटापासून बंद (अँकरिंग) करून संपूर्ण शेततळ्यास अशा प्रकारे बसवलेली आहे किंवा नाही की ज्यामुळे फिल्म पाण्याच्या वजनामुळे खाली घसरणार नाही व शेततळ्यातील साठलेले पाणी जमिनीमध्ये मुरणार नाही.	होय/नाही
१६.	तारेच्या जाळीचे कुंपण शेततळ्याच्या बाहेरील बाजूस केलेले आहे किंवा नाही?	होय/नाही
१७.	शेततळ्यामध्ये पाणी भरलेले आहे किंवा नाही?	होय/नाही
१८.	शेततळ्याच्या बाजूने गवत लागवड केली आहे /नाही.	होय/नाही
१९.	शेततळे अस्तरीकरणाद्वारे साठविलेल्या पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी संरक्षित सिंचनाची सोय शेतकऱ्याने केली आहे अथवा नाही?	होय/नाही

२०.	अनुदानाची गणना: (शेततळ्याचे आकारमान, दर, आकारमानानुसार अनुदान मर्यादा, देय अनुदान इत्यादी बाबी विचारात घेऊन देय अनुदानाची शिफारस करावी.) १.अस्तरीकरणासाठी वापरलेली प्लास्टिक फिल्म ----- चौ.मी. २.फिल्मचा दर (रु.)----- ३.फिल्मची एकूण किंमत (रु.)----- ४.फिल्म लावण्याचा खर्च (रु.)-----चौ.मी. ५.प्लास्टिक फिल्म व लावण्याचा एकूण खर्च (रु.)----- ६.मंजूर आकारमानानुसार अनुदानाची रक्कम (रु.)----- ७.तपासणीनुसार अस्तरीकरणास देय होणारी रक्कम (रु.) -----
-----	---

शेततळे अस्तरीकरण या घटकांतर्गत अस्तरीकरणाचे काम मार्गदर्शक सूचनेनुसार असून वापरलेली फिल्म तांत्रिक निकषानुसार योग्य दर्जाची आहे. तरी लाभार्थ्यास रक्कम रु.-----अनुदान अदा करण्यास शिफारस करण्यात येत आहे. सोबत मोजमाप पुस्तिकेची प्रत जोडली आहे.

समक्ष-

लाभार्थ्याचे नाव व स्वाक्षरी /अंगठा
(श्री.)

स्वाक्षरी कृषि सहाय्यक
दिनांकीत स्वाक्षरी

टिप-१. सदर तपासणी अहवालाची एक प्रत लाभार्थ्यास द्यावी

प्रपत्र - ६ (अ)
पर्यवेक्षीय तपासणी अहवाल-शेततळे

१.	तपासणी दिनांक	
२.	तपासणी अधिकारी	श्री/श्रीमती
३.	पदनाम	
४.	तपासणी वेळी उपस्थित इतर अधिकारी/ कर्मचारी	१. श्री/श्रीमती पदनाम २. श्री/श्रीमती पदनाम
५.	लाभार्थ्याचे नाव	सर्वे नं./गट न. _____ वर्गवारी: _____ (अ.जा./अ.ज./सर्वसाधारण/इतर) _____ मु.पो. _____ ता. _____ उपविभाग _____ जि. _____
६.	बाब	शेततळे (इनलेट आऊटलेट सह)
७.	प्रकल्पाचे ठिकाण	
८.	कामाचा कालावधी	
९.	शेततळ्याचे क्षेत्र (हे. आर.)	
१०.	प्रकल्पाचा मोक्याचा तपासणी तपशील	१. शेततळे क्षेत्राचा सर्व्हे नंबर/गट क्र. _____ २. शेततळ्याचे आकारमान - लांबी.....Xरुंदी.....Xखोली..... (मी.) घनफळ (घ.मी.)-
११.	लाभार्थ्यास शिफारस करण्यात आलेल्या अर्थसहाय्याची रक्कम रु.	
१२.	तपासणी मध्ये अर्थसहाय्याची परिगणना बरोबर केलेली आहे काय ?	होय/नाही
१३.	नसल्यास तफावत रक्कम रु.	
१४.	मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली आहे काय ?	होय/नाही
१५.	लाभार्थ्याचे सर्वसाधारण अभिप्राय	

१६.	गुणवत्तेबाबत तपासणी अधिकाऱ्याचे अभिप्राय

कृषि सहाय्यक यांचे मोका तपासणी, मंजूर आराखडा व मार्गदर्शक सूचनेनुसार काम पूर्ण झाले असून त्याबाबत मी स्वतः खात्री केली आहे. मापनपुस्तिकेतील नोंदी योग्य असून त्या प्रत्यक्ष स्थळावर जाऊन प्रमाणित केलेल्या आहेत. सदर कामाचा दर्जा योग्य आहे.

तपासणी अधिकारी, श्री.

पदनाम.

(स्वाक्षरी)

इतर अधिकारी श्री.

पदनाम.

(स्वाक्षरी)

लाभार्थ्याची/ लाभार्थी प्रतिनिधीची स्वाक्षरी

(नाव.....)

प्रपत्र - ६ (ब)
पर्यवेक्षीय तपासणी अहवाल-अस्तरीकरण

१.	तपासणी दिनांक	
२.	तपासणी अधिकारी	श्री/श्रीमती
३.	पदनाम	
४.	तपासणी वेळी उपस्थित इतर अधिकारी/ कर्मचारी	३. श्री/श्रीमती पदनाम ४. श्री/श्रीमती पदनाम
५.	लाभार्थ्याचे नाव	सर्वे नं./गट न. _____ वर्गवारी: _____ (अ.जा./अ.ज./सर्वसाधारण/इतर) _____ मु.पो. _____ ता. _____ उपविभाग _____ जि. _____
६.	बाब	शेततळे अस्तरीकरण
७.	प्रकल्पाचे ठिकाण	
८.	कामाचा कालावधी	
९.	शेततळ्याचे क्षेत्र (हे. आर.)	
१०.	प्रकल्पाचा मोका तपासणी तपशील	१. शेततळे क्षेत्राचा सर्व्हे नंबर/गट क्र. _____ २. शेततळ्याचे आकारमान - लांबी.....Xरुंदी.....Xखोली..... (मी.) ३.घनफळ (घ.मी.)- ४. प्लास्टिक अस्तरीकरण एकूण क्षेत्रफळ -.....चौ.मी. ४.रिझनफोर्सर्ड एचडीपीई जिओमेंबरेन ५०० मायक्रॉन फिल्म
११.	लाभार्थ्यास देण्यात आलेल्या अर्थसहाय्याची रक्कम रु.	
१२.	तपासणी मध्ये अर्थसहाय्याची परिगणना बरोबर केलेली आहे काय ?	होय/नाही
१३.	नसल्यास तफावत रक्कम रु.	
१४.	मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली आहे काय ?	होय/नाही

१५.	लाभार्थ्यांचे सर्वसाधारण अभिप्राय
१६.	गुणवत्तेबाबत तपासणी अधिकार्यांचे अभिप्राय

तपासणी अधिकारी, श्री.

पदनाम.

(स्वाक्षरी)

इतर अधिकारी श्री.

पदनाम.

(स्वाक्षरी)

लाभार्थ्यांची/ लाभार्थी प्रतिनिधीची स्वाक्षरी

(नाव.....)

परिशिष्ट-१

रिइनफोर्सड एचडीपीई जिओमेंबरेन ५०० मायक्रॉन फिल्मसाठी आवश्यक गुणधर्म

(IS: 15351:2015 Type II)

Sr. No.	PROPERTY	REQUIREMENT	
		Type II	Method of Test
1	Thickness (mm), Min.	0.50 mm	IS:7016 Part 1
2	Mass (g/m ²), Min.	420 g/m ²	IS:7016 Part 1
3	Dimensions (Length & Width)	As declared + 1 percent with no negative tolerance	Annex A of IS 11652
4	Carbon Black content, percent, Min.	2.5 ±0.5	Annex A of IS 11652
5	Breaking load on 20 cm X 10 cm strip, N, Min before U.V. exposure	(D1) 6600N	IS 13162 (Part 5)
		(D1) 6600N	
6	Strain at maximum Load, percent	20 ± 5%	IS 13162 (Part 5)
7	Breaking load on 20 cm X 10 cm strip, N, Min After U.V. exposure of 1000h	80% of actual original value	IS 13162 (Part 2 & 5)
8	Impact failure load, at 1520mm drop, min gram force at 50 percent failure	1840gf	Annex B
9	Tear resistance, N, Min.	250N	IS 7016 (Part 3)
10	Puncture resistance, N, Min	500N	Annex D
11	Bursting strength (Ball burst), (N/cm ²), Min	110 (N/cm ²)	IS 7016 (part 6)
12	Seam strength before UV exposure (N/mm), Min	30 (N/mm)	IS 15060
13	Seam strength after UV exposure (N/mm), Min	80% of actual original value	Annex B & IS:15060
14	Hydrostatic resistance before UV exposure	No leakage at 15kg/cm ²	Annex E
15	Hydrostatic resistance after UV exposure of 1000 hours	80% of actual original value	Annex E
16	Ash content % Max	1%	Annex F
Note: For hydrostatic resistance test, the test specimen shall be selected such that at least one joint covered, if provided.			